

P. 21.60. *abhängig durch, von, mit dem instr.*: अग्नेन धात्रा परित्यं परवानसि वम् RAGH. 14, 59. mit dem gen. MBa. 13, 109. *Jmd zu dienen bereit, mit dem loc.* 1, 7549. 13, 1430. 2733. R. 3, 21, 17. 5, 64, 16. अधर्मः in der Gewalt des Unrechts stehend, ganz dem Unrecht ergeben 45, 17.

परवश (पर + वश) adj. vom Willen eines Andern abhängig, in der Gewalt eines Andern stehend H. 386. HALJ. 2, 186. कर्मन् M. 4, 159. 160. डगति HIT. I, 196. निद्रा० schlafslüchtig PANKAT. 30, 6 (26, 13 ed. orn.). खेद० PANKAT. ed. orn. 51, 19.

परवश्य (पर + वश्य) adj. dass.; davon nom. abstr. °ता f. R. 5, 26, 18.

परवाच्य (पर + वा०) adj. dem Tadel eines Andern unterliegend, dem Gerede eines Andern ausgesetzt; davon nom abstr. °ता f. MBa. 6, 4476.

परवाणा m. 1) Richter. — 2) Jahr H. an. 4, 84. MBP. p. 103. — 3) N. des von Kārttikeja gerittenem Pfaues ČABDAK. im CKDR.

परवाद (पर + वाद) m. 1) das Gerede der Andern, Gerücht, üble Nachrede Spr. 1438. PANKAT. ed. orn. 32, 24. Wohl nur fehlerhaft für परिवाद. — 2) Einwendung. Einwurf, Controvers SĀMKUJAK. 72.

परवादिन् (von परवाद) m. Kampfredner: बोह्नः — डुर्भयः परवादिनः: ČATR. 14, 284.

परविप्रतिषेध s. u. विप्रतिषेध.

परवीरक्न् (पर - वोर + क्न्) adj. feindliche Helden tödend. Bein. tapferer Krieger INDRA. 3, 59. N. 7, 7. 20, 32. 26, 38. MBa. 4, 639. MĀRK. P. 19, 26.

परव्रत (पर + व्रत) m. Bein. Dhṛitarāshṭra's ČABDAK. im CKDR.

परश् n. eine Art Edelstein BRAHMĀVAT-P., ČIKĪBŪHĀGANMAKHĀND 8 nach CKDR.

परश्व adj. von 1. परश् SAṂSEPIAS. im CKDR.

परश्वाय von परश् P. 4, 3, 168. — Vgl. पारश्वाय.

1. परश् UNĀDUS. 1, 34. m. 1) Beil, Axe des Holzarbeiters, Streitaxe AK. 2, 8, 38. 60. TAKKE. 2, 8, 55. H. 786. HALJ. 2, 349. RV. 1, 127, 8. 7, 104, 21. परश् रिक्षवना वृद्धते श्रिभि विभिरायन् 10, 28, 8. शिशीते नूनं परश् स्वायसम् 53, 9. AV. 3, 19, 4. 7, 28, 1. 11, 9, 1. KĀTH. 12, 10. ČAT. Br. 3, 6, 4, 10. ČĀNKH. Br. 10, 1. AIT. Br. 2, 35. KAUČ. 26. KĀND. UP. 6, 16, 1. SĀV. 4, 18. MBa. 1, 4172. 3, 4161. R. 4, 74, 18. 2, 21, 33. 103, 3. RAGH. 11, 78. VĀRĀH. Br. S. 42(43), 19. 67, 46. Br. 26 (28), 1. °वक्षणा ČAT. Br. 5, 3, 2, 5. 6, 6, 8, 5. °पर्णि und °पलाश Bez. eines Pflanzenblattes KAUČ. 30, 47. Nach NAJEB. 2, 20 ist परश् = वज्र Donnerkeil; dazu vielleicht: उत्तीयतां परशुर्वितिषा सह् RV. 10, 43, 9. Vgl. πέλεκυς, πάρ्ष, परश्व. — 2) m. N. pr. eines Fürsten MBa. 1, 228. — Vgl. पारश्वाय.

2. परश् s. पर्णि.

परशुचि (पर + शु०) m. N. pr. eines Sohnes des Manu Auttama MĀRK. P. 73, 10.

परशुधर (प० + धर) m. der Axträger, Bein. Gaṇeṣa's H. 207, Sch. HALJ. 1, 18.

परशुमत् (von परश्) adj. mit einer Axe versehen RV. 8, 62, 17.

परशुराम (प० + राम) m. 1) Rāma mit der Axe, Bein. Rāma's, des Sohnes des Čāmadagni, H. 848, Sch. VP. 401. PRAB. 5, 5. °रामक चब्दाक. im CKDR. — 2) N. pr. eines neueren Fürsten, auf dessen Befehl der परशुरामप्रकाश verfasst wurde, Verz. d. B. H. No. 1023; vgl.

परशुवन (प० + वन) n. ein Wald von Aexten, ein Wald, in dem die Blätter der Bäume Aexte sind, N. einer Hölle MBa. 12, 12075.

परश्वार्थिंश् (परस् + चलार्थिश्न्) adj. mehr als vierzig ČAT. Br. 10, 2, 6, 8.

परश्वध m. = परश् Beil, Axe AK. 2, 8, 2, 60. H. 786. HALJ. 2, 319. MBa. 1, 8267. 4, 1972. R. 6, 27, 25. 78, 18. SUÇA. 4, 131, 10. RAGH. 6, 42. VĀRĀH. Br. S. 69, 34 (परस्वध). MĀRK. P. 86, 10. 88, 30 (Dev. ed. Pol. an beiden Stellen °स्वध). Am Ende eines adj. comp. f. शा MBa. 3, 643. R. 5, 24, 32. परश्वायध der mit einer Axe kämpft H. 770. — Vgl. पारश्वध, पारश्वायधिक.

परश्वधिन् (von परश्वध) adj. mit einer Axe versehen MBa. 5, 6099. 7, 9455. HARIV. 12143.

परश्सम् adv. übermorgen AK. 3, 3, 22. H. p. 201. MBa. 4, 2254. HARIV. 13520. Br. 3, 21, 26. PANKAT. ed. orn. 41, 10. Ungenaue Schreibung für परश्सम्.

परश्शत् (परस् + शत) adj. f. शा mehr als hundert AK. 3, 2, 18. H. 1423. ČAT. Br. 5, 4, 2, 1. KĀTH. 36, 6. MBa. 6, 4267. 8, 3993. 18, 671. R. GOA. 2, 72, 25. ČIČ. 12, 50. NAISH. 1, 9. KIA. 13, 26. MAHĀVIRĀK. 97, 4. शाज्यान mehr als 100 Verse enthaltend TBr. 1, 7, 10, 6. subst.: परश्शतः शराणा तु निश्चितमर्भभेदिभिः HARIV. 13126. Vgl. u. परश्सक्षातगाय.

परश्सम् (परस् + श्सम्) adv. übermorgen AK. 3, 3, 22, v. l. — Vgl. परश्सम्.

परश्शष्टि (परस् + षष्टि) adj. mehr als sechzig: वर्षा: ČAT. Br. 10, 2, 6, 8.

परश् VS. PAIT. 2, 27, 1) adv. a) darüber hinweg, weiter (Gegens. श्वाक्): मुहूङ्ग इन्द्रः परश् नु मक्तिवर्त्तु वृश्चिष्ठे RV. 4, 8, 5. शृष्टा पुरः सहस्रा 8, 2, 41. ये त्रिंशते त्रये: परः 28, 1. weiterhin, jenseits: इन्द्र तु एकं पुरं इन्द्र तु एकं तूतीयेन व्यातिष्ठा सं विश्वस्व 10, 56, 1. 129, 1. तस्मादिमे प्राप्ताः परः संतुष्टा: ČAT. Br. 3, 5, 4, 13, 17. weit weg, entfernt: परः सा श्रस्तु तत्वाऽत तां च RV. 7, 104, 14. 8, 27, 18. 5, 30, 5. VS. 22, 5. ये नार्वाङ् परश्सति RV. 10, 71, 9. 2, 13, 10. इन्द्रेसाथ न पेरा गमाय AV. 3, 8, 4. 5, 7, 8, 2, 12. परः कुम्भको श्रष्टे मृडि द्वारम् 11, 1, 29. — b) in Zukunft, nachher: श्रामासु पूर्वु पेरा श्रग्रम्यम् RV. 2, 33, 6. श्वाक्यायाते परः संग्रायति ČAT. Br. 3, 3, 8, 4. मा मेतः पेरा नाम धा: 6, 1, 2, 17. — 2) prap. a) mit dem acc.: jenseits, hinweg, mehr als: सप्तसप्तोन्परः RV. 10, 82, 2. न मर्त्यस्त्वं क्रुतुं पुरः 4, 19, 2. 80, 15. घृणा तपत्तमति सूर्यं पुरः 9, 107, 20. — b) mit dem instr. a) hinweg über, hinwärts von; höher —, mehr als: पेरा दिवा RV. 8, 6, 30. 10, 82, 5. 123, 8. श्वश्य यः परः सूर्या 17, 18. कार्यैः परः 5, 3, 8. पेरा क्वि मर्त्यसिं समोदेवै: 6, 48, 19. पेरा मात्रेया 7, 99, 1. पेरा मनीषया 5, 17, 2. 8, 61, 3. कस्य स्वित्पृत्र इन्द्र वर्णानि पेरा वृद्धत्ववेष्या पित्रा 6, 9, 2. पेरा श्रन्येन पश्यन् 3, 9, 68, 5. Wie das einfache परश् wird auch die Verbindung पर एना gebraucht: पेरा दिवा पर एना पृथिव्या 10, 125, 8. 82, 5. 1, 164, 17. 18, 43. श्रव इन्द्रेना पेरा श्रन्यदस्ति 10, 27, 21, 31, 8. — β) ohne: श्वेतन् पृथिव्यान् पेरा गिरा RV. 8, 58, 14. पेरा मायापिर्वत श्वेत नामे ते 5, 44, 2. — c) mit dem ablaut. α) hinweg über, jenseits von: पेरा दिवः AV. 9, 4, 21. इन्द्रेना परः 5, 11, 5. श्वाक्या पेरम्यो इविदं पेरा इवर्म्यः VS. 5, 42. पेरा मूर्खतो इतीक्ष्णि 3, 61. श्रत्येव वयमिदमस्मत्पेरा नयाम ČAT. Br. 1, 2, 3, 4. — β) ohne, mit Ausschluss von: परश्वायामा पर्वति वत्परः परः AV. 12, 3, 39. श्रुनामि-